

# महाराष्ट्र विधानसभा

## दिवसाच्या कामकाजाचा क्रम

गुरुवार, दिनांक १९ डिसेंबर, २०१९  
(सकाळी ११.०० वाजता)

एक : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

- (१) मुख्यमंत्री : महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचा दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर, २०१७ या कालावधीतील बारावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (२) नियोजन व जलसंपदा मंत्री : (क) विदर्भ विकास मंडळ, नागपूर, मराठवाडा विकास मंडळ, औरंगाबाद आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ, मुंबई यांचा सन २०१८-२०१९ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांचा सन २०१४-२०१५ व सन २०१५-२०१६ या वर्षांचे स्वतंत्र लेखापरीक्षा अहवाल व सन २०१६-२०१७ या वर्षाचा वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ग) कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांचा सन २०१६-२०१७ या कालावधीच्या लेख्यावरील भारताचे नियंत्रक व महालेखापाल यांचा स्वतंत्र लेखापरीक्षा अहवाल व सन २०१६-२०१७ या वर्षाचा वित्तीय अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (घ) तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव यांचा सन २०१६-२०१७ या वर्षाचा स्वतंत्र लेखापरीक्षा अहवाल व सन २०१७-२०१८ या

वर्षाचा वीसावा वार्षिक वित्तीय अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(ड) महाराष्ट्र कृषणा खोरे विकास महामंडळ, पुणे यांचा सन २०१७-२०१८ या वर्षाचे वार्षिक लेखे व त्यावरील महालेखापाल (लेखापरीक्षा-१) महाराष्ट्र यांचा स्वतंत्र लेखापरीक्षण अहवाल व अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(३) वस्त्रोद्योग मंत्री : महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित यांचा सन २०१७-२०१८ या वर्षाचा बावन्नावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

दोन : शासकीय विधेयके :

पुरःस्थापनार्थ :-

- (१) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४७ - महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, २०१९.
- (२) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४८ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१९.

तीन : राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा (मुख्यमंत्र्यांचे उत्तर)

चार : वित्त मंत्री यांचा म.वि.स. नियम ५७ अन्वये प्रस्ताव :-

"पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमांतील नियम २६० (२) मधील तीन दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती महाराष्ट्र विधानसभा नियमांतील नियम ५७ अन्वये स्थगित करण्यात यावी."

पाच : सन २०१९-२०२० या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान (पहिला दिवस).

- (१) महसूल व वन विभाग.
- (२) कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग.
- (३) नगरविकास विभाग.
- (४) ग्रामविकास विभाग.

(मतास टाकावयाच्या मागण्यांची सूची स्वतंत्रपणे वितरीत केल्याप्रमाणे)

(बुधवार, दिनांक १८ डिसेंबर, २०१९ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

सहा : सर्वश्री सुनिल प्रभू, अजित पवार, विजय वडेद्वीवार, संजय राठोड, दिलीप वळसे-पाटील, अशोक चव्हाण, अॅड. आशिष जयस्वाल, सर्वश्री धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. संजय रायमुलकर, श्री बाळासाहेब पाटील, अॅड. के.सी. पाडवी, सर्वश्री बच्चू कडू, नवाब मलिक, सुनिल केदार, नितीन देशमुख-टाले, दिलीप बनकर, रणजित कांबळे, राजकुमार पटेल, रोहित पवार, अॅड. यशोमती ठाकूर, सर्वश्री संजय गायकवाड, दिपक चव्हाण, राजेश टोपे, अमित झनक, डॉ. राजेंद्र शिंगणे, सर्वश्री अनिल देशमुख, सुभाष धोटे, जितेंद्र आव्हाड, बबनराव शिंदे, कुणाल पाटील, हसन मुश्रीफ, अस्लम शेख, अमिन पटेल, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :

"विदर्भातील मिहान येथे दीड लाख नोकऱ्या देण्याची योजना असतांना गेल्या पाच वर्षात नोकऱ्या व रोजगारांचे प्रमाण अत्यल्प असणे, विदर्भाच्या महत्वाकांक्षी मिहान प्रकल्पाला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी गरज, विदर्भातील विद्यापीठांमधून दरवर्षी लाखो पदवीधर निर्माण होणे, बेरोजगार युवकांची वाढती संख्या लक्षात घेता मिहानमध्ये रोजगार वाढीसाठी जड उदयोग, कृषी प्रक्रिया उदयोग, ऑटोमोबाईल प्रकल्प सुरु करण्याची आवश्यकता असणे, विदर्भातील विद्यापीठांनी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार करून त्याद्वारे रोजगार निर्मिती करण्याची आवश्यकता असणे, जलयुक्त शिवार योजनेमुळे मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोचलेले असणे, विदर्भातील सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असल्याने तो भरून काढण्याची गरज असणे, विदर्भातील प्रलंबित १३४ सिंचन प्रकल्पांना चालना देण्याची गरज असणे, त्याकरिता राज्य सरकारने विदर्भातील सिंचन प्रकल्पांना अधिकाधिक निधी देऊन निश्चित कालमर्यादेत सिंचन प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक असणे, जल नियामक प्राधिकरणाने आगामी पाच वर्षात सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी माननीय राज्यपालांना सादर केलेल्या पाच

वर्षीय योजनेला गांभीर्यपूर्वक पूर्ण करण्याचे निश्चित धोरण आखण्याची गरज असणे, गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प सन २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे फेरनिर्धारित करण्याच्या धोरणाचा तातडीने फेरआढावा घेण्याची गरज असणे, गोसेखुर्द प्रकल्प २४ महिन्यात पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून निश्चित धोरण आखण्याची व निधी पुरवठा करण्याची तातडीची गरज असणे, विदर्भातील कापूस, सोयाबीन, तूर, धान, मका इत्यादी उत्पादनावर आधारित कृषी प्रक्रिया प्रकल्प भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा व अकोला या जिल्हयांमध्ये निर्माण करणे, संत्रा प्रक्रिया प्रकल्पाला नवीन चालना देण्याची गरज असणे, विदर्भातील औष्णिक वीज प्रकल्पांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज असणे, या प्रकल्पांना नियमित कोळसा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, विदर्भासह राज्यातील पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून मागील सरकारने घोषित ३३ कोटी वृक्षलागवड योजनेत मोठा गैरप्रकार झाला असणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान संस्थानला सन २०१४ मध्ये मंजूरी मिळणे, तथापि, अद्यापही रुग्णालयाचे काम अदयाप सुरु न होणे, अमरावतीत वस्त्रोदयोग पार्कला शासनाकडून प्रोत्साहन मिळण्याची तेथील उत्पादकांची अपेक्षा असणे, विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ तसेच कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ तसेच महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असणे, त्यामुळे उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होणे व त्याचा परिणाम विदर्भातील रोजगार निर्मितीवर होणे, नागपूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातले अपग्रेडेशनचे काम रखडणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम जमिनी अभावी रखडणे, मागील ५ वर्षात विदर्भासाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात येणे परंतु त्या पूर्ण न होणे, विदर्भात वन्यजीव पर्यटन विकासाकरिता उपलब्ध असणारी विपूल साधनसंपत्ती व संधी यांचा उपयोग करुन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संसाधनासहीत विकास करणे, पर्यटकांना आकर्षित करुन अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, राज्याच्या आर्थिक क्षमतेत वाढ व्हावी व पर्यटन तसेच सेवा उदयोग वाढावा, राष्ट्रीय वन्यजीव पर्यटन स्थळाप्रमाणे वन्यजीव सर्किट तयार करुन ताडोबा, पेंच, नागझिरा इ.वन पर्यटन स्थळे विकसित करणे, विदर्भातील तिर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळांचे सर्किट तयार करुन रोजगार निर्मिती वाढविणे, विदर्भातील रस्ते विकासाचा अनुशेष लक्षात घेता राज्य महामार्गांचे चौपदरीकरण करण्याची आवश्यकता असणे, नागपूर येथील इंदिरा गांधी वैदयकिय महाविद्यालय व इस्पितळाला आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असणे, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या दुग्धव्यवसाय वाढीसाठी एन.डी.डी.बी च्या सहकार्याने मराठवाडा व विदर्भात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाच्या कार्यक्रमाला चालना देऊन शेतकऱ्यांना स्थायी उत्पन्न निर्माण करण्याची आवश्यकता असणे, मिहान मध्ये योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजली फुडपार्क बंद झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणे परिणामी हजारो कर्मचाऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येणे, विदर्भातील रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत राहिल्यामुळे होणारे रस्ते अपघात, मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील गावांचे तसेच पेढी प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे काम गेल्या ५ वर्षापासून रखडणे, विदर्भातील कापूस उत्पादनावर आधारित सुतगिरण्या व

कापूस उदयोगाला चालना देण्याची गरज असणे, विदर्भाच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता व करावयाची उपाययोजना."

विधान भवन,  
नागपूर,  
दिनांक : १८ डिसेंबर, २०१९

राजेन्द्र भागवत,  
सचिव (कार्यभार),  
महाराष्ट्र विधानसभा